



जावक क्र. 3067/L
दि. 28/10/2021

FORM COMP AA

(SEE RULES 253 ,254 (C)(111) 254 (80 255(1)(1V))

REPORT ABOUT THE MOTOR VEHICLE ACCIDENTS

1	POLICE STATION	पोलीस स्टेशन फ्रेजरपूरा, अमरावती शहर
2	CASE FIR NO.UNDER SECTION	131/2020 कलम 279,337 भा.द.वी. सहकलम 3/181, 196 मो.वा.का.
3	DATE ,TIME , AND PLACE OF THE ACCIDENT	Date — दि. 03/02/2020 चे 12.30 वा. Place - चैतन्य कॉलनी खंडेलवाल हार्डवेअर समोरील रोड अमरावती.
4	NAME OF THE INJURED /DECEASED	जखमी - श्रीराम श्यामराव देशमुख वय 72 वर्ष व्यवसाय — शेती रा.कृषक कॉलनी प्लॉट नं.34 रामनगर अमरावती
5	NAME OF HOSPITAL TO WHICH HE/SHE WAS REMOVED	जखमी — गॅलेक्सी हॉस्पिटल अमरावती.
6	NUMBER OF VEHICLES AND TYPE OF THE VEHICLE	हिरो पॅशन प्रो काळ्या रंगाची क्र. MH-27 AY-7067
7	NAME AND ADDRESS OF THE DRIVER OF THE VEHICLE WITH PARTICULARS OR DRIVING LICENSE OF THE SAID DRIVER AND THE ADDRESS OF THE ISSUING AUTHORITY OF THE SAID DRIVING LICENSE.THE NUMBER OF BADGE IN CASE OF PUBLIC SERVICE. VEHICLE AND THE ADDRESS OF THE ISSUING AUTHORITY OF THE SAID BADGE.	नाव - योगेश शंकरराव खोडे वय 30 वर्ष रा. पोरगव्हाण ता.वरुड जि.अमरावती चालकाकडे दुचाकी परवाणा - नाही
8	NAME AND ADDRESS OF THE OWNER OF THE VEHICLE AS IT STANDS ON THE DATE OF THE ACCIDENT.	हिरो पॅशन प्रो काळ्या रंगाची क्र. MH-27 AY-7067 मालक नामे कपुरचंद कनिराम जाधव वय 51 वर्ष व्यवसाय — गवंडी रा.वसंतराव नाईक नगर अमरावती
9)	NAME AND ADDRESS OF THE INSURANCE COMPANY WITH WHOM THE VEHICLE WAS INSURED AND THE DIVISIONAL OFFICE OF THE SAID INSURANCE COMPANY.	नाही
10)	NUMBER OF INSURANCE POLICY / INSURANCE CERTIFICATE AND THE DATE OF VALIDITY OF THE INSURANCE POLICY / INSURANCE CERTIFICATE	नाही
11)	ACTION TAKEN ,IF ANY, AND THE RESULT THERE OF.	हिरो पॅशन प्रो काळ्या रंगाची क्र. MH-27 AY-7067 चा चालक योगेश शंकरराव खोडे वय 30 वर्ष रा. पोरगव्हाण ता.वरुड जि.अमरावती याचेवर कार्यवाही करण्यात आलेली आहे.
N.B.—THIS FORM SHOULD ACCOMPANY WITH ALL THE NECESSARY DOCUMENT VIZ.(1) F.I.R.(2) PANCHANAMA,MEDICAL CERTIFICATE / POST-MORTEM REPORT		

बी. एस. लालशेखर
पोलीस उप निरीक्षक
पो. स्ट. फ्रेजरपूरा, अमरावती



FIRST INFORMATION REPORT

(Under Section 154 Cr.P.C.)

प्रथम खबर अहवाल
(कलम १५४ फौजदारी प्रक्रिया संहिता)

Year (वर्ष): 2020

P.S.(ठाणे): फ्रेजरपूरा

1. District (जिल्हा): अमरावती शहर

FIR No.(प्रथम खबर क्र.): 0131

Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ): 04/02/2020 21:01 बजे

2. S.No. (अ.क्र.) Acts (अधिनियम)

S.No. (अ.क्र.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
1	भारतीय दंड संहिता १८६०	२७९
2	भारतीय दंड संहिता १८६०	३३७

3. (a) Occurrence of offence (गुन्ह्याची घटना):

1. Day(दिवस): सोमवार

Time Period पहर 4
(कालावधी):

Date From (दिनांक पासून): 03/02/2020

Date To (दिनांक पर्यंत): 03/02/2020

Time From (वेळेपासून): 12:00 बजे

Time To (वेळेपर्यंत): 12:30 बजे

(b) Information received at P.S. (माहिती मिळालेले पोलीस ठाणे):

Date (दिनांक): 04/02/2020

Time (वेळ): 20:16 बजे

(c) General Diary Reference (रोजनामचा संदर्भ)

Entry No. (नोंद क्र.): 052

Date & Time (दिनांक आणि वेळ): 04/02/2020 21:01 बजे

4. Type of Information (माहितीचा प्रकार): लेखी

5. Place of Occurrence (घटनास्थळ):

1.(a) Direction and distance from P.S.(पोलीस ठाण्यापासून दिशा व अंतर): दक्षिण, 2 किमी

Beat No. (बिट क्र.):

(b) Address (पत्ता): चैतन्य कलनी खंडेलवाल हार्डवे

(c) In case, outside the limit of this Police Station, then (या पोलीस ठाण्याच्या हद्दीबाहेर असल्यास):

Name of P.S.(पोलीस ठाण्याचे नाव):

District(State) (जिल्हा(राज्य)):

6. Complainant / Informant (तक्रारदार/माहिती देणारा):

(a) Name (नाव): रविन्द्र श्रीराम देशमुख

(b) Father's/Husband's Name(वडील / पती चे नाव):

(c) Date/Year of Birth (जन्म तारीख/वर्ष): 1978

(e) UID No. (यु.आय.डी. क्र.):

(f) Passport No.(पारपत्र क्र.):

Place of Issue (दिल्याचे ठिकाण):

(d) Nationality (राष्ट्रीयत्व): भारत

Date of Issue (दिल्याची तारीख):

(g) Id details (Ration Card, Voter ID Card, Passport, UID No., Driving License, PAN)
ओळखपत्र विवरण (राशन कार्ड, मतदाता कार्ड, पासपोर्ट, यूआईडी सं., ड्राइविंग लाइसेंस, पॅन कार्ड)

S.No.(अ.)	Id Type (ओळखपत्राचा प्रकार)	Id Number (ओळखपत्राचा क्रमांक)
1		

(h) Address (पत्ता):

S.No.(अ.क्र.)	Address Type (पत्त्याचा प्रकार)	Address (पत्ता)
1	वर्तमान पत्ता	कृषक कलनी प्लॉट नं 34 राम नग, फ्रेजरपूरा, अमरावती शहर, महाराष्ट्र, भारत
2	स्थायी पत्ता	कृषक कलनी प्लॉट नं 34 राम नग, फ्रेजरपूरा, अमरावती शहर, महाराष्ट्र, भारत

(i) Occupation (व्यवसाय):

Mobile (मोबाइल नं.): 91-8007990755

(j) Phone number (फोन नं.):

7. Details of known/suspected/unknown accused with full particulars (माहीत असलेल्या / संशयित/अनोळखी आरोपीचा संपूर्ण पत्ता):

S.No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address (वर्तमान पत्ता)
1	डु.व्हिलर गाडी. क्र. MH.27 -AY			1. अमरावती, फ्रेजरपूरा, अमरावती शहर, महाराष्ट्र, भारत

8. Reasons for delay in reporting by the complainant/informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण्यातील विलंबाची कारणे):

9. Particulars of properties of interest (संबंधीत मालमत्तेचा तपशील):

S.No. (अ.क्र.)	Property Category (मालमत्ता वर्ग)	Property Type (मालमत्ता प्रकार)	Description (वर्णन)	Value (In Rs/-) (मुल्य (रु. मध्ये))

10 Total value of property (In Rs/-) (चौरीस गेलेल्या मालमत्तेचे एकूण मुल्य (रु. मध्ये)):

11 Inquest Report / U.D. case No., if any (इन्क्वेस्ट अहवाल/ अकस्मात मृत्यू प्रकरण क्र., जर असल्यास):

S.No. (अ.क्र.)	UIDB Number (यु.आय.डी. बी.क्र.)

12 First Information contents (प्रथम खबर हकीकत):

अप क्रमांक 131/2020 कलम 279,337 भा.द.वि. फियार्दी - रविन्द्र श्रीराम देशमुख वय 42 वर्ष. धंदा-वकीली. रा. कृषक कलनी प्लॉट नं. 34 राम नगर अमरावती. जात-भोंयर 8007990755 आरोपी- डु.व्हिलर गाडी. क्र. MH.27 -AY -7067 चा चालक घटनास्थळ- चैतन्य कलनी खंडेलवाल हार्डवेअर समोरील रोड अमरावती घटना ता वेळ- दि. 03/02/2020 चे 12.30 वादाखल ता वेळ- दि. 04/02/2020 चे वा हकीकत अशा प्रकारे आहे की, वरील घटना ता.वेळी व ठिकाणी यातील फियार्दी डु.व्हिलर गाडी. क्र. MH.27 -AY -7067 चा चालकाने स्वताच्या ताब्यातील वाहन हे निष्काळजीपणे व भरधाव वेगाने चालुन फियार्दीचे वडील हे त्याचे ताब्यातील गाडी क्र. एम.एच 27-सी. के-2169 ही डिव्हाडर मधुन रोड क्रॉस करताना त्याच्या गाडीला ठोस मारुन अपघात केला. व फियार्दीच्या वडीलास जखमी करण्यास कारणीभूत ठरला. अशा फियार्दीचे जबानी रिपोर्ट वरुन व त्यांनी सादर केलेल्या मेडिकल सर्टिफरुन सदरचा गुन्हा दाखल करुन तपासात घेतला.


13. Action Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at (केलेली कारवाई: बाब क्र. 2 मध्ये नमूद केलेल्या कलमान्वये वरील अहवालावरुन अपराध घडल्याचे.)

- (1) Registered the case and took up the investigation: (प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम Pundlik Yadavrao Meshram (I (Inspector)) / or (किंवा हाती घेतले):
- (2) Directed (Name of I.O.) (तपास अधिका-याचे नाव): Rank (पद): No. (क्र.): to take up the investigation (ता तपास करण्याचे अधिकार दिले) or (किंवा)
- (3) Refused investigation due to (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला):


or (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला)
(4) Transferred to P.S. (गुन्हा दुसरीकडे पाठविला असल्यास त्या पोलीस ठाण्याचे नाव):

District (जिल्हा):
on point of jurisdiction (को क्षेत्राधिकार के कारण हस्तांतरित) .
F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant / informant free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल्याचे त्याने मान्य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली.)
R.O.A.C. (आर. ओ .ए .सी.)

14. Signature/Thumb impression of the complainant / informant. (तक्रारदाराची/खबर देणाऱ्याची सही/अंगठा):



15. Date and time of dispatch to the court (न्यायालयात पाठवल्याची तारीख व वेळ):


Signature of Officer in charge, Police Station (ठाणे प्रभारी अधिकाऱ्याची)

Name (नाव): Pundlik Yadavrao Meshram
Rank (पद): I (Inspector)
No. (सं.): POBN56567